



गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

डॉ. नंदकुमार भुटे, डॉ. पवन कुलवाल

महाराष्ट्र कापूस पिकाखाली जबलपास ४२ लाख हेक्टर क्षेत्र आहेत. त्यामध्ये मोसमी पावसावर अवलंबून कोडवाहू कपशीचे प्रमाण मोठे आहे. यात हवामानाठील बदल, पावसाची अनियमितता, कीड च रोगाचा प्रादुर्भाव इ. कारणांमुळे कापसाची उत्पादकता कमी होते. त्यातही मागील काही वर्षांपासून गुलाबी बोंड अळीचा उत्तरांयणाच्या किंडीच्या प्रादुर्भावामुळे समस्येत वाढ होत आहे. या किंडीचा प्रादुर्भाव ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वाढून शिंगेल पोहोचतो.

ही कीड त्रासदायक का?

- **अंतर्गत कीड :** गुलाबी बोंड अळी ही डोमकलीच्या आत पाणगकांवर किंवा बोंडाच्या आत राहून सरकीवर उपजीविका करते. त्यामुळे बाहेरून ही कीड किंवा तिचा प्रादुर्भाव याची लक्षणे सहज दिसत नाही.
- **कीटकानाशकानी नियंत्रणास कठीण :** अळी बोंडाच्या आत गेल्यावर कीटकानाशकाचा फवारा अळीपर्यंत सहज पोहोचत नाही. त्यामुळे फक्त रासायनिक कीटकानाशकानी गुलाबी बोंड अळीचे प्रभाव नियंत्रण होत नाही.
- **सरकीवर उपजीविका करते :** कापसामध्ये सरकीचे प्रमाण सरासरी ६५% तर सईचे ३५% असते. गुलाबी बोंड अळी ही बोंडातील सरकी खाऊन फस्त करते, त्यामुळे कापसाचे वजन भरत नाही. परिणामी उत्पादनामध्ये घट होते.
- **कापसाची प्रत खालावते :** गुलाबी बोंड अळीने किडलेल्या कापसाची प्रत खालावल्यामुळे किडलेल्या कापसाला वाजारात कमी द. मिळतो वियाणे उगवण, रुईची प्रत त तेलाचे प्रमाण कमी होते : गुलाबी बोंड अळीने किडलेल्या कापसापासून तयार होणाऱ्या वियाणाची उगवणक्षमता अतिशय कमी होते, रुईची प्रत खालावल्यामुळे जिंगिंगवर विपरीत परिणाम होते. सरकीतील तेलाचे प्रमाण खुप कमी होते.
- **उत्पादन खर्चात वाढ :** गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी केवळ रासायनिक कीटकानाशकाच्या अंक फवारण्या करत राहिल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होते.

गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी सामूहिक प्रश्नांदार जनजगती मोहीम दरवर्षी राबविण्याची आवश्यकता असते. त्यातून सर्वांनी एकात्मिक कीडनियंत्रण उपाययोजना राबविल्यास या किंडीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवता येते.

गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

- **जैविक व्यवस्थापन :** अनिवार्यी अकामध्ये किंडीला पावृत्त करण्याचे, भक्षण रोधक, अळी घालणे व प्रजोत्पादनात व्यव्यय आणणे इ. गुणधर्म असतात. त्यामुळे ५% निवोदी अंक किंवा अडाजिरेक्टन (१५०० पीपीएम) ५०



निव्या प्रकाशाचा सापडा गुलाबी बोंड अळीच्या पतंगाला अधिक आकर्षित करत असल्याचे दिसून आले आहे.

पिकाच्या उंचीपेक्षा एक ते दीड फुटावर कामगंध सापडा लावावा.

मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

ब) विक्षेपित्री वैसियाना ही जैविक बुरशी ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. (अंग्रेजी सिफारस)

क) ट्रायोकार्ड : गुलाबी बोंड अळीचे अंडी अवरथेत नियंत्रण करण्यासाठी कपाशीवर ट्रायोकार्मा टॉयंडीया बैंकटी या गांधीलमाशीद्वारे परोपजीवीप्रस्त १.५ लाख अंडी प्रति हेक्टर या प्रमाणात शेतामध्ये लावावेत.

■ **डोमकल्या नष्ट करण्याची मोहीम :** गुलाबी बोंड अळीच्या पहिली पिढीची सुरुवात ही सहसा डोमकल्यापासून सुरु होते. त्यामुळे मोहीम स्वरूपात सर्व शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीप्रस्त डोमकल्या ओल्डबून व्यवस्थित नष्ट कराव्यात. प्रादुर्भावप्रस्त गवालेली पाते व बोंडे जेमा करून नष्ट करावेत.

■ **निव्या रंगाचा प्रकाश सापडा :** कामगंध सापड्यामध्ये फक्त गुलाबी बोंड अळीचे नर पतंग अडकतात. परंतु, त्याच्या नर आणि मादी दोघांनाही

मोठ्या प्रमाणात आकर्षित करून नष्ट करण्यासाठी कपाशी शेतात निव्या रंगाचा प्रकाश सापडा लावावा. निव्या रंगाच्या प्रकाशाची तंरंगलंबी (wavelength) ही कमी असून, वारंवारिता (frequency) जास्त असते.


■ **कामगंध सापड्याचा वापर :** कामगंध सापड्या फक्त सर्वेक्षणासाठीच नव्हे, तर खन्या अथवा गुलाबी बोंड अळीचे नर पतंग मोठ्या प्रमाणात आकर्षित करून नष्ट करणे आणि नर-मादी मिलामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी हेक्टरी २०-२५ या प्रमाणात करावा.

■ **कामगंध सापड्या लावण्याची पद्धत :** कामगंध सापड्या फिलिपेक्षा एक ते दीड फूट उंचीवर लावावे. त्यासाठी ७ ते ८ फूटी मजबूत काठीचा वापर वापर करावा. घण्हणे पिकाच्या वाढत्या उंचीसोबत सापड्याची उंची वाढवता येईल. कामगंध सापड्यातील ल्युअर ही ३० दिवसांनंतर किंवा कपनीने नमूद केलेल्या कालावधींनंतर बदलावी.

पान १२ वर »



कपाशीच्या शेतात ट्रायकोकार्ड लावावेत. ट्रायकोप्रामा मित्रकीटक बोंड अळीच्या अंड्यामध्ये आपली अळी घालताना.



आर्थिक नुकसानीची संकेत पातळी

८-१० पतंग प्रति सापडा सलग ३ रात्री किंवा १० टक्के प्रादुर्भावप्रस्त हिरवी बोंडे किंवा १ अळी / १० फुले किंवा १ अळी / १० बोंडे आढळल्यास.

खालीलपैकी एका लेवलक्लेम प्राप्त रासायनिक कीटकानाशकाची फवारणी करावी

क्र.	कीटकानाशके	प्रमाण प्रती लिटर पाणी
१	प्रोफेनोफॉस (५० ईसी)	३ मिलि
२	विनोलफॉस (२५ एफॅ)	२.५ मिलि
३	क्लोरापायरीफॉस	२.५ मिलि
४	थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपौ)	२ ग्रॅम
५	इमापेटीन बेझोपॅट (५ ईस्जी)	०.४ ग्रॅम
६	लॅम्डा सायहॅलोओन (५ ईसी)	०.६ मिलि
७	सायपरमेश्विन (२५ ईसी)	०.४ मिलि
८	थायामेथोक्झाम (१२.६) + लॅम्डा सायहॅलोओन (९.५ झेड्सी)	०.४ मिलि
९	क्लोरांट्रानोलोप्रोल (१.३ टक्के) + लॅम्डा सायहॅलोओन (४.६ % झेड्सी)	०.५ मिलि
१०	प्रोफेनोफॉस (५० टक्के) + सायपरमेश्विन (४ टक्के ईसी)	२ मिलि

टीप : पायरेश्वार्ड गटातील कीटकानाशकाची उदा. लॅम्डा सायहॅलोओन, फेनव्हरेट इ. ची फवारणी नोव्हेंबर महिन्याआगोदर करू नये. यामुळे पांढऱ्या मारीचा उद्रेक होऊ शकतो.

• मधमाशी, मित्रकीटकाना हानिकारक कीटकानाशकाचा वापर टाळावा. • पीपुल कुलाबी अवस्था लक्षात घेऊन कीटकानाशकांचा समेजस वापर करावा.

- कीडनियंत्रणाच्या शिफाराची लेल मलप्राप्त किंवा जॉर्ट अग्रिस्टोप्राम आहेत. • फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंतासाठीचे आहे. • खरेटीवेळी पक्के बिल घ्यावे. • बॅन किंवा 'ऐस्ट्रिकटेड' आहे का पाहावे. • लेवल करून वाचावेत. • पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. • रसायनांचा गट तपासावा.
- पीचाचाय, एफ्सारएल तपासावेत. • पेराणी वा लागडीपूर्वी संवर्धित वियाणांवर कोणी बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

» पान १ वरून

जुनी त्युअर इतरत्र न फेकता सापव्यातीळ पॉलिथिन पिशवीमध्येच टाकल्यास त्यातील शिल्लक थोड्याबहूत गंधाकडे पतंग आकर्षित होऊ शकतात. त्युअर लावण्यापूर्वी हात स्वच्छ घुवावे. हातास कोणताही उग्र वास असू नये. जमत्यास हातमोजे घालून सापव्या लावावा. सापव्यात अडकलेले पतंग मेलेले नसत्यास काही कालावधीनंतर काढून नष्ट करावेत. हे कामगंध सापळे सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने लावावेत. त्यातील त्युअर कपाशीच्या शेवटच्या वेचणीपर्यंत बदलत राहाव्यात. म्हणजे गुलाबी बोंड अळीच्या पतंगांची संख्या, प्रादुर्भाव व नुकसान कमी करता येते.

हंगामानंतरचे व्यवस्थापन

- कपाशीची शेवटची वेचणी वेळेवर करून पीक डिसेंबर- जानेवारी च्या आत संपावावे. कपाशीचा खोडवा (फरदड) घेऊ नये.
- कपाशीच्या शेवटच्या वेचणीनंतर जनावरे किंवा शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी शेतामध्ये चरण्यासाठी सोडाव्यात. त्या कपाशीचे कीडग्रस्त अवशेष (बोंडे, पाने इ.) खाऊन टाकतील.
- पन्हाट्या उपटून त्याचे ढिग शेतात किंवा शेताजवळ रचून ठेवू नये. त्याचा श्रेडर यंत्राद्वारे बारीक कूट तयार करून कंपोस्ट करावे.
- प्रत्येक गावात कापूस संकलन केंद्र व जिनिंग फॅक्टरीमध्ये १५ ते २० कामगंध सापळे आणि १

ते २ प्रकाश सापळे लावावते. त्यात जमा होणाऱ्या पतंगांचा नायनाट करावा.

- हंगाम संपल्यानंतर जमिनीची खोल नांगरणी करावी. किंडीचे जमिनीतील कोप उन्हामुळे किंवा पक्ष्यांचे भक्ष होऊन नष्ट होतील.
- पूर्व मॉन्सून लागवड करू नये. किंडीचा जीवनक्रम खंडित होण्यासाठी पीक फेरपालट करावी. अंबाडी, भेंडी, मुद्रिका अशी पिके कपाशीपूर्वी किंवा नंतर घेऊ नयेत.
- कमी कालावधीचे (१५० दिवस) आणि एकाच वेळी जवळपास वेचणी करता येणाऱ्या संकरित वाणाची लागवड करावी. त्यामुळे गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावापासून काही प्रमाणात बचाव होईल.



डेल्टा चिकट कामगंध सापव्या.



काढणीनंतर पीक अवशेषामध्ये शेळ्या व जनावरे सोडावीत. त्यानंतर खोल नांगरणी करून घ्यावी.



- डॉ. नंदकुमार भुते, ☎ ७५८८०८२०३३ (कापूस सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)